CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co. Op. HSG. SOC. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane - 421301
 Corporate Office : - Empire House, 3rd Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001
 Tel.No. (022) 22078381, 22078382
 Fax No.: (022) 22074294
 CIN No.: L99999MH1942PLC003556
 PAN No.: AAACC2056K Website: www.thechemopharmalaboratoriesltd.com
 Email ID: chemopharmalab@gmail.com

October 21, 2022

Τo,

Bombay Stock Exchange Limited Department of Corporate Services 25th Floor, P.J.Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Scrip Id: 506365

Subject: <u>Submission of Newspaper Advertisement of financial results for the quarter and</u> <u>half year ended September 30, 2022 of the Company.</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022.

This will also be posted on the company's website at <u>http://www.thechemopharmalaboratoriesltd.com</u>

Kindly take the same on your records.

Thanking You.

Yours Faithfully,

For Chemo Pharma Laboratories Limited



Ashok Somani Director (DIN - 03063364)

_	Tel. No.: (022) 2207 8382 CIN No.: L99999MH1942PLC003556 Website: www.thschemopharmalaboratorissiti.com Email Kd: chemopharmalab@gmail.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED 30 ¹¹ SEPTEMBER, 2022							
				(Rs. in Thousand) =				
Sr.		Quarter		= Half Year Ended				
No.	Particulars	30 th Sept., 2022		30 th Sept., 2022				
		Un-audited	Un-audited	Un-audited				
1.	Total Income from Operations	5,901	(3,847)	2,054				
2.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	5,341	(5,007)	334				
3.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (after Extra-Ordinary Items)	5,341	(5,007)	334				
4.	Equity Share Capital	15,000	15,000	15,000				
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown Balance Sheet of Previous Accounting Year)	1,00,881	1,00,547	1,00,881				
6.	Earnings per Share (before Extra-Ordinary Items) (of Rs/- each) a. Basic b. Diluted	3.56 3.56	(3.34) (3.34)	0.22 0.22				
7.	Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs/- each) a. Basic b. Diluted	3.56 3.56	(3.34) (3.34)	0.22 0.22				
No	ies :							
 The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2022 filed with the Bombay Stock Exchange(BSE) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results are available on the website of the Company and BSE. 								
2.	The Company is not having any Subsidiary Company/Associate Com	pany. These are	Standalone Resu	ults as intimated				
to BSE. BY ORDER OF THE BOARD FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED								

DEMAND NOTICE

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD BRANCH OFFICE : 3rd Floor, Premier Plaza, 106, Rajpur Road Opp. Astley Hall, Dehradun-248001

HDFC

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 (Act) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Whereas the undersigned being the Authorised Officer of Housing Development Finance Corporation Ltd. (HDFC Limited) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets AND Enforcement Of Security nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower**(s)/**Legal Heir(s) / Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below The undersigned have, caused these Notices to be pasted on the premises of the last known respective addresses of the said Borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative(s). Copies of the said Notices are available with the undersigned, and the said Borrower(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

n connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s)/Legal Heir(s) / Lega Representative(s) to pay to HDFC Limited, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated hereinbelow in their respective names, together with further interest @18% p.a. as detailed in he said Demand Notices from the respective dates mentioned below in column(c) till the date of payment and/or realisation, read with the loan agreement and other documents/ writings, if any, executed by the said Borrower(s) As security for due repayment of the loan, the following Seccured Assets have been mortgaged to HDFC Limited by the said Borrower(s) respectively. Borrower(s)/ Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is invited to provisions of sub-section (8) o

section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset/s

(a) Sr. No.	(b) Name of Borrower (s)/ Legal Heir(s) / Legal Representative(s)	(c) Total Outstanding Dues (Rs.)*	(d) Date of Demand Notice	(e) Discription of Secured Asset(s) / Immovable Property(ies)
1	Mr. Anand Singh Mehara (Borrower) Mr. Kasturi Anand Singh Mehara (Co-borrower) B-404, 4th Floor, Plot No.76, Goma Ji Kasturi CHS, Navi Mumbai-410206 <i>Also at:-</i> Ahluwalia Contracts (India) Ltd., 6th Floor, 606 Datatthu, Business Plaza C.S.T. Road, Kalina Santacruz East, Mumbai-400098	as on 31.08.2022 with further interest due from	26.09.2022	All That Part and Parcel of the Property Consisting of Plot No. 66 & Part of Plot No. 67, Gata No. 489/3 Min, Village Vijay Nagar, Tehsil Rudrapur, District Udhamsingh Nagar with Construction Thereon Both Present And Future Admeasuring Plot Area: 104.55 Sq. Mtr. / 1124.95 Sq. Ft. Boundaries: E- Property Others, W- Rasta 7.62 Meter, N- Property Others, S- Property Others,

with further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and / or realization

If the said Borrowers shall fail to make payment to HDFC Limited as aforesaid, then HDFC Limited shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative(s) as to the costs and consequences.

The said Borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s) /Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HDFC Limited. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. Date : 21.10.2022 Authorized Officer

For Housing Development Finance Corporation Ltd. Place : Dehradun Regd.Office: HDFC Ltd., Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbal 400 020. Corporate Identity Number : L70100MH1977PLC019916 Website : www.hdfc.com



JANASEVA SAHAKARI BANK LTD; HADAPSAR, PUNE Law & Recovery Department

Plot No. 14, Hadapsar Industrial Estate, Hadapsar, Pune - 411013 Phone No. 020-26704355, 26704403

Re - AUCTION SALE NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Janaseva Sahakari Bank Ltd, Hadapsar Pune, under the Se curitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(4) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement)Rules 2002, has decided for sale of the properties described herein below on "AS IS WHERE IS BASIS",



A Pre-Bid Meeting on hybrid-mode is scheduled on 25.10.22 at 1500 hrs. Closing date/time for submission of E-bids is 12.11.22 till 1000 hrs. Issuer Nodal Officer

Invest UP.

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that Original Agreement for Sale dated 23rd March 1995 executed between Shri. Sayyad Abdulrehmar Miran and M/s. Deejay Construction document bearing registration number 205/1/18/1995 registered on 29-03-1995 in the office of subregistrar Dahanu in respect to below mentioned flat has been lost and nisplaced.

Any person or persons claiming any right of any nature whatsoever over the said unit by way of sale, mortgage, charge, lien, gift, trust, or otherwise in any manner whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with the documentary evidence any of the rest of at the address mentioned below within 10 days from the publication of this notice hereof otherwise the claim, if any, will be considered as waived, and it will be presumed that the property is free of any charge/claim/encumbrance.

Schedule Flat No. 323, 2nd floor, C Wing, Rupali Park CHS, Irani Road, Opp. Jain Temple, Post Dahanu Road, Taluka Dahanu, District Palghar.

Advocate Renuka M Nair, Shop No.05, Bldg.No.16, Sonam Classic, Phase XI, New Golden Nest, Bhayander (E),Thane-401105.

BAJAJ FINANCE LIMITED

CIN: L65910MH1987PLC042961

Registered Office: Akurdi, Pune - 411 035 | Corporate Office: 4th Floor, Bajaj Finserv Corporate Office, Off. Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 | Tel.: 020- 71576403 Fax: 020 71576364 E-mail ID: investor.service@bajajfinserv.in | Website: www.bajajfinserv.in/corporate-bajaj-finance

Extract of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2022

(₹ in crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2022 (Reviewed)	Half year ended 30.09.2022 (Reviewed)	Quarter ended 30.09.2021 (Reviewed)
1	Revenue from operations	9,968.40	19,251.16	7,733.84
2	Profit before tax	3,752.29	7,255.05	2,004.45
3	Profit after tax	2,780.65	5,376.90	1,480.99
4	Total comprehensive income (Comprising profit for the period and other comprehensive income after tax)	2,798.22	5,331.62	1,491.16
5	Paid-up equity share capital	120.82	120.82	120.51
6	Other equity as shown in the Balance Sheet of the previous year			43,592.03
7	Earnings per share (Not annualised) (Face value of ₹ 2 each)			
	Basic (₹)	46.05	89.07	24.58
	Diluted (₹)	45.81	88.59	24.42

Pune

20 October 2022

Key standalone financial information is given below: (₹ i				
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2022 (Reviewed)	Half year ended 30.09.2022 (Reviewed)	Quarter ended 30.09.2021 (Reviewed)
1	Total Income	8,606.26	16,754.45	6,811.58
2	Profit before tax	3,335.19	6,511.48	1,767.62
3	Profit after tax	2,472.24	4,828.16	1,305.77

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter and half year ended 30 September 2022 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at its meeting held on 20 October 2022, subjected to limited review by joint statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bajajfinserv.in/corporate-bajaj-finance, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

> By order of the Board of Directors For Bajaj Finance Limited

> > **Rajeev Jain Managing Director**

> > > ₹ million

₹ million

A			
67	ICICI	Secu	rities

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

For the guarter ended

For the six months ended For the year ended

SR.	NAME OF THE BORROWERS & DUES	DISCRIPTION OF THE PROPERTY				
<u>NO.</u> 1	(THANE BRANCH) M/S. HAMSHINI CREATIONS (Prop Firm) Prop:- Mr. Yeligatti Nitin Narsayya Address:-186/E-3, Teli Pada,Dhamankar Naka, Near DNSB Bank, Padamnagar, Bhiwandi,Dist. Thane-421 302. Mortgager :- Mrs.Gajula Sharada Narsayya Address:- 203,Jalaram Co- Op Housing Soiety,BNN College, Kamatghar, Dhamankar Naka,Bhiwandi,Dist.Thane. (Dues as on 30.06.2018 Rs.69,93,196.20 + further Interest and Expenses from 01.07.2018)	 All that piece and parcel of the Flat No.204, Second Floor, Jalaram Co-Op Housing Society, S.No.10, Hissa No.3, CTS No.9038 & 9039, Municipal House No.298/3, Telipada, Mouje Kamatghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane admeasuring 650 Sq.Ft.(60.40 Sq.mtrs.)Built up Area. (Reserve Price- 26.00 Lacs) All that piece and parcel of the Flat No.203,Second Floor, Jalaram Co- Op Housing Soiety, S.No. 10, Hissa No.3, CTS No.9038 & 9039, Municipal House No.298/3, Telipada, Mouje Kamatghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane admeasuring 550 Sq.Ft. (51.11 Sq.Mtr.)Bulit up Area. 				
	Date Bid : Monday, 07.11.2022 Time : 11.00 a.m	(Reserve Price- 22.00 Lacs)				
2	(AUNDH BRANCH) M/s.NEW TIME ON(Partnership Firm) (Borrower) Partners- 1-MR. PRABHAKAR BABURAO THORAT 2-MR.SANJAY MAHADEO METKARI 3- MR.SUDARSHAN SUDHAKAR THITE 4- MR. ANAND PRABHAKAR THORAT Add- 1.Shop No.1 & 2, C Zone, Near C'lai, Pune -Mumbai Road, Chinchwad, Pune 411019. 2.Shama Classic Shop No. 2 to 5,Rahatni, Near Jagtap Dairy Pune 41102 (Dues as on 28.02.2021 Rs.2,85,40,947.00+ further Interest and Expences from 01.03.2021)	All that piece and parcel of the land situated at village Bhilpada, Tal. Sudhagad, Dist. Raigad, within the limits of Zilla Parishdad Raigad, Taluka Panchayat Samiti Pali, Grampanchayat Jambhulpada, Sub Registrar Sudhagad, bearing Survey No. 10/1, 12/3, 13/1A Having Open N.A. Plot No. 1 To 44 Total admeasuring area 15680 Sq.Mtrs. Out of that Open N.A. Plot No. 1,2,3,4,5,6,7,9,10,11,12, 13,14,15,16,17,18,19,22,23,24,25,26,28 & 42 i.e. Total 25 plots admeasuring area 53821 Sq. Fts. in "AMRAPALI PARK"				
	Date Bid : Monday, 07.11.2022 Time : 01.00 p.m	(Reserve Price Rs.176.00 Lacs)				
	Bid Date : Monday 07.11.2022					

Bid Date : Monday 07.11.2022 Place of Bid - Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune, Law and Recovery Department Plot No. 14, Hadapsar Industrial Estate, Hadapsar, Pune 411013. For inspection of the properties, may be contacted our Respected Branch during 31.10.2022 to 02.11.2022 at 11.00 am to 04.00 pm

Terms and Conditions of the Public Auction

1) Auction will be held on "As is where is basis". 2) To participate in the auction it is mandatory to deposit Rs.5.00 Lacs per flat for properties mentioned in Sr.No 1 & Rs. 5.00 Lacs for property mentioned in Sr.No 2 by draft in favor of Janaseva Sahakari bank ltd, Hadapsar, Pune with identity & residence proof. 3) The Bid amount should be above Reserve Price. 4) Bank is not responsible for known unknown dues or charge on the property and also dues of taxes, GST, TDS & Light bills etc. 5) The person whose bid will be accepted will have to deposit 25% of the bid amount on the aution day by a demand draft favoring Janaseva Sahakari Bank Ltd, Hadapsar, Pune 6)The remaining 75% of bid amount to be deposited within 15 days from the date of auction failing which bid will be cancelled and the 25% amount deposited by the bidder will be confiscated. 7) On deposit of entire bid amount and confirmation of the auction by the Board of Directors the Authorized Officer will issue a Sale Certificate to the bidder on the strength of the same bidder will execute the sale deed of the said property bidder will bear all the expenses including GST & TDS for the registration of Sale Deed. 8) The Authorized Officer is empowered to postpone, Cancel the auction, No any type of compensation can be claimed by the bidder from the bank in such case. 9) The Authorized officer is empowered to decide, reject any objection or representation submitted by the borrower.

Place: Thane & Raigad Date. 21-10-2022.

(Vivek Shivajirao Ghoman) Authorised Officer Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune

Sr.		i or the quarter endeu		TOT THE SIX II	Tor the six months ended		
sr. No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	
1	Total Income from Operations	8,656.3	8,565.6	16,603.9	16,042.6	34,384.8	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,035.7	4,709.2	7,706.0	8,876.1	18,527.6	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,035.7	4,709.2	7,706.0	8,876.1	18,527.6	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,004.1	3,512.4	5,740.0	6,619.6	13,826.0	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,040.9	3,534.6	5,718.1	6,582.7	13,823.4	
6	Equity Share Capital (Face value ₹ 5/- per share)	1,614.1	1,613.0	1,614.1	1,613.0	1,613.4	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	22,691.9	
8	Earnings Per Share Basic and diluted (in ₹) (Not annualised)						
	1. Basic	9.30	10.89	17.78	20.53	42.86	
	2. Diluted	9.28	10.84	17.74	20.46	42.69	

KEY FINANCIAL HIGHLIGHTS FOR THE STANDALONE FINANCIAL RESULTS

Sr.		For the quarter ended		For the six months ended		For the year ended
SI. No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
1	Total Income from Operations	8,646.2	8,565.2	16,583.6	16,036.3	34,369.0
2	Profit Before Tax	4,026.1	4,711.5	7,671.4	8,861.7	18,497.8
3	Profit After Tax	2,994.5	3,514.7	5,705.4	6,605.2	13,795.4
4	Total Comprehensive Income (After Tax)	3,031.3	3,536.9	5,683.5	6,568.3	13,792.8

NOTES :

Mumbai, October 20, 2022

The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on October 20, 2022. The auditors have 1 issued unmodified opinion on the standalone and consolidated financial results for the quarter and six months ended September 30, 2022.

The above is an extract of the detailed audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulations) 2 Regulations, 2015. The full format of the audited consolidated financial results and audited standalone financial results for the quarter and six months ended September 30, 2022 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.icicisecurities.com).

During the six months ended September 30, 2022, the Company has paid a final dividend for the year ended March 31, 2022 of ₹12.75 per equity share as approved by its members 3 at the Annual General Meeting held on August 26, 2022. The Board of Directors at its meeting held on October 20, 2022 has declared an interim dividend of ₹9.75 per equity share.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-Vijay Chandok

Managing Director & CEO

ICICI Securities Ltd. (I-Sec). Registered office of I-Sec is at ICICI Securities Ltd.-ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Tel: (91 22) 6807 7100, Fax: (91 22) 6807 7803 CIN No. L67120MH1995PLC086241. Website: www.icicisecurities.com; Email: investors@icicisecurities.com

मुंबई लक्षदीप 🕓

शिवसेना आ. भास्कर जाधवांवर पुण्यात गुन्हा दाखल पुणे, दि.२० शिवसेना पक्षाचे आमदार आणि म हाविकास आघाडीचे नेते भारकर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने नुकतेच वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या भाषणात केले होते. याप्रकरणी भारकर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात योगेश अरूण शिंगटे (रा. निगडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी भारकर जाधव यांच्यावर पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, 808/3' 808/5' ४००, ४०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार १९ ऑक्टोबरला घडलेला आहे. तक्रारदार योगेश शिंगाटे हे डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेत बसले असताना, त्यांचे फेसबुक अकाऊंट पाहत होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, सिंधुदुर्ग, कुडाळ याठिकाणी

PUBLIC NOTICE SMT. HANSA JIVRAJ PARMAR Member/ Owner of Flat No. 20/345 Address: Rajendra Nagar Siddhivinayak Co.op. Housing Society Limited, Rajendra Nagar, Duttpada, Borivali (East), Mumbai-400066, & holding Share Certificate No. 07, Distinctive Nos. 31 to 35 which has been reported lost/ misplaced. If anyone having any claim/ objection should contact to the society chairman within 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for ssue of Duplicate Share Certificate. For Siddhivinayak CHS Ltd. Sd/- Hon. Chairman Place: Mumbai Date: 21/10/2022

जाहीर सूचना लक्षात घ्या की, श्री. रमेशचं कावेरी-१ एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड चे सदस्य होते, त्यांचा पत्ता लॅंट क्र. ७०४, ७वा मजला, कावेरी-१ एस.आर.ए को.हौ.सो.लि., राम नगर, चिंचोली बंदर, मालाब पश्चिम, मुंबई-४०००६४ येथे स्थित आहे, त्यांच दि.२६.१ँ१.२०१६ रोजी कोणतेही नामनिर्देशन करता निधन झाले आणि ते मरेपर्यंत अविवाहित होते आता त्यांचे खरे बंध श्री. जगदीश यु. पंड्या यांनी स्व रमेशचंद्र यु. पंड्या योंचे वारस व कोयदेशीर प्रतिनिध म्हणून उपविधीनुसार सदर सदनिका क्रमांक ७०४ चं सदस्यत्व हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल. मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १९ **दिवसांत** सोसायटीच्या भेांडवल/मिळकतीमेधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह तसेच हरवलेले/चोरीस गेलेले भाग माणपत्र क्र.००००६४ बाबत दावा मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य प्तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शे अर्सव हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे / आक्षेप सोसायटीने प्राप्त केल तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यं उपलब्ध आहेत कावेरी-१ एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड करिता सही/-मा.अध्यक्ष / मा.सचिव बर्इ दिनांक: २१.१०.२०२२ ठिकाणः मुंबई जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. राजिव रामचंद्र वाडके** श्रीमती अंजली राजिव वाडके हे दिनांक २२.१२.२००६ रोजीचे नोंदणीकृत टेनन्स करारनामाद्वारे सन २००७ मध्ये जमीन मालक **र्द** लेट राव बहादूर अनंत शिवाजी देसाई **टोपीवाला चॅरिटी** यांच्याद्वारे भाडेतत्तवावर दिलेल्य खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे कायदेशीर भाडेकरू आहेत, यांच्याकडू खालील दस्तावेज हरवले आहेत. अ. दस्तावेज क्र.बीबीई१/७२९/२००७ अंतर्गत दिनांक २२.०१.२००७ रोजी नोंदणीकृत दिनांक २२.१२.२००६ रोजीचे मुळ नोंदणीकृत भाडेकर

करारनामा. तसेच अनुसुचीत मालमत्तेबाबतचे सर्व संबंधित मुद्रांक, पावत्या इत्यादीसह (यापुढे सदर दस्तावेज) हरवलेले दस्तावेजाकरिता माझ्या अशिलांनी दिनांव १५.१०.२०२२ रोजी एम.एच.बी. पोलीस ठाणे बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ येथे तक्रा नोंद केली आहे आणि संबंधित पोलीस ठाणेकडन लापता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. जर कोणा व्यक्तीस वर नमुद मुळ दस्तावेज आणि,

किंवा सदर मालमत्ता किंवा भागावर तारण, अधिभार मालकी हक्क, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यात असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्य प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांच्य** कालावधीत श्री. सुरज आर. शुक्ला, वकील चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशॉ इमारत, जांभुळवाडी, धोबितलाव, मुंबई-४००००२ येथे कळवावे.

ADV. CHAITANYA S. KOTNIS PAPER PUBLICATION IN THE COURT OF CIVIL JUDGE (S.D.), KALYAN AT KALYAN Civil Misc. Application No. 494/2022 Exh-6 ers ...Petitioner Smt. Chhaya Prakash Pote & Others

NIL ...Respondent Petition for Probate of the Will of Mr. Ambadas Sadashiv Namugade, Hindu, Indian Inhabitant, Occ: Service, Married, who expired on 17th Day of November, 2020. At the time of his death, he has fixed place of abode at Flat No. B-001, Siddhi City Morning star Wing 'A & B 'Co-operative Housing Society Ltd. Badlapur (E), District Thang is filed by Mrs. Chhaya Prakash Pote., Aged: 55 years, Hindu, Indian Inhabitant, Occupation: Homemaker, Residing at: 34/2396, MHB Building, Veer Shrikant Keshav Hadkar Marg, KalachowkiPolice Station, Kalachowki, Mumbai- 400 033. Being one of the executrix, named under the last Will and Testament of the decease bove named Mr. Ambadas Sadashiv Namugade. (for short 'the said deceased') died the said deceased at the time of his death had his own fixed place of abode at Flat No. B-001, Siddhi City Morning Star Wing 'A & B' Co-operative Housing Society Ltd

Badlapur (E). District Thane, which is situated within the jurisdiction of this Hon'ble Court, situated within the State of Maharashtra. Chat the said deceased left a writing which is his Last Will and Testamer

That the said Will was duly executed at Mumbai on the 7rd Day of November 2020

That the Petitioner is one of the executrixes named in the said Will.

That the Petitioner has truly set forth all the property and credits which the deceased died possessed of or entitled to at the time of his death, which have or are likely to lied possessed of c come to his hands. That the assets of the deceased including all rents, interest and dividends which hav


accrued since the date of the death of the deceased and increased value of the asse since the said are of the value of Rs. 30,00,000/- (Rupees Thirty Lakhs Only That the said deceased left his surviving as his only heir

and next-of-kin according to the Hindu Succession Act 1956 the following person who are residing at the addresses set out against their respective names

Name	Address	Relationship
Mr. Ruturaj Ambadas Namugade Aged: 19 Years approximately	Kalaiwala Chawl, Vile Parle (E), Mumbai- 400 057	Son
Ms. Asmita Ambadas Namugade Aged: 19 Years approximately	Kalaiwala Chawl, Vile Parle (E), Mumbai- 400 057	Daughter
Mrs. Chhaya Prakash Pote Aged: 55 years	34/2396, M.H.B Building, Veer Shrikant Keshav Hadkar Marg, Kalachowki Police Station, Kalachowki,Mumbai- 400 033	Sister

The deceased was married and the wife of the deceased predeceased the deceased. The deceased had one son and one Daughter. The Parents of the deceased predeceased the eceased. There is no other legal heirs of the deceased except mentioned in the above table 9. The wife of the deceased passed away in the year 2005. The son and daughter above named since then have been residing separately with the distant relative of the deceased. The son and daughter of the deceased above named have not kept relations and/or contact with the deceased above named since the year 2005. Pertitioner applied for grant of Probate of the Will of Mr. Ambadas Sadashiv Namugade before Hon'ble Civil Judge (S.D.) Kalyan, at kalyan. Civil Misc Application No. 494/2022. It therefore through the present paper publication to al Intai, if there is objection for the said Probate of the Will of Mr. Ambadas Sadashiv Namugade., the said objection may be filed in writing before Hon'ble Civil Judge (S D.) Kalyan Civil Misc. Application No. 494/2022., within 30 days. Any objection after completion of the period of 30 days from the publication of the present paper publication will not be entertained.

The present paper publication dated : 18/10/2022 published with my signature and seal of the Hon'ble Court.



वीर एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन: एल६५९९०एमएच१९८०पीएलसी०२३३३४

नोंदणीकत कार्यालय: ६२९-ए. गझदार हाऊस. १ला मजला. काळबादेवी पोस्ट ऑफिसजवळ जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४००००२. दुरध्वनी: (०२२) २२०७२६४१, फॅक्स: (०२२) २२०७२६४४,

ई-मेल: info@veerenergy.net, चेबसाइट: www.veerenergy.net विशेष सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना

(अ) विशेष सर्वसाधारण सभाः . येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) मंगळवार. १ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.१०.३०वा. ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ ईजीएम नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

कंपनीने २० ऑक्टोबर, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रांसह ईजीएमची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षक आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे नोंदणीकृत ईमेल डीएसवर ईमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई-मेल पत्ता अद्ययावत करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० आणि दु.१.०० च्या दरम्यान ईजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील.

(ब) पुस्तक बंद करणे: सूचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर **बधवार**. os नोव्हेंबर, २०२२ ते मंगळवार, ९५ नोव्हेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या ईजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तक बंद राहतील. (क) ई-मतदान: कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दींचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन

आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह युधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर ईजीएम (रिमोट ई-मतदान) च्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी **शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२** रोजी स.९.००वा. (भा.प्र.वे.) पासून सुरू होतो आणि **सोमवार, १४ नोव्हेंवर, २०२२** रोजी संध्या.५.००वा. (भा.प्र.वे.) संपेल या कालावधीत, कंपनीचे सदस्य, मंगळवार, ०८ नोव्हेंबर, २०२२ च्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्टॉनिक पर्दतीने मतदान करू शकतात रिमोट ई-मतदान पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही.

जर एखादी व्यक्ती ईजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंव मंगळवार, ०८ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी

सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, विक्रम व्रजलाल मोव त्र हिमांश वजलाल मोदी यांच्या नावे असलेले कोलगे ् ोलिव्ह (इं) लिमिटेडचे अनक्रमांक १३९९८७२९४ १३९९८७३४३ चे प्रमाणपत्र क्र.२०७३२६७ आणि ५ शेअर्सकरिता अनक्रमांक २०४७१५८०-२०४७१६२९ न माणपत्र क्र.२०४५१८१ असलेले दर्शनी मुल्य रु.१ चे १०० समभागांकरिता प्रमाणपत्रे हरवले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जन कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास ऱ्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात कोलगेट पामोलिव्ह (इं) लिमिटेड, मुंबई येथे आजच्य तारखेपासून एका महिन्यात सादर करावेत अन्यथा कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील. गधारकाचे नाव: विक्रम व्ही. मोदी व हिमांशु व्ही दिनांक: २१.१०.२०२२

मोटी

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील सचि प्रभाकर चव्हाण हे मुलुंड प्रशांत को–ऑपरेटिव्ह हौसिंग प्रभाकर चव्हाण हे मुलुंड प्रशांत को–ऑपरेटिव्ह हौसिंग प्रोसायटी लि. या सोसायटीचे सदस्य आहेत आणि संसायदा सी. या सांसायदाय सदस्य आहत आग स्लॅट क्र.९, २रा मजला, प्रतिक म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.५,७,८ आणि सीटीएस क्र.७१७,७१८, ७१०, जे.एल. तांबे नगर, गाव मुलुंड, तालुका कुर्ला. जिल्ह्या मुंबई, मुलुंड् (पश्चिम), मुंबई–४०००८० येथील जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅटचे सह-मालक श्री. प्रभाकर बाबराव चव्हाण ांचे १२ डिसेंबर, २०१० रोजी निधन झाले (मृत्यु प्रमाणपत्र क्र.७५५४९७०९५, दिनांक ४ जानेवारी २०२१), त्यांचे परचात श्रीमती प्रमिला प्रभाकर चव्हाण (पत्नी, यांचे दिनांक १० जानेवारी, २०१८ रोजी निधन साले), श्री. सचिन प्रभाकर चव्हाण (मुलगा), श्री. चेतन प्रभाकर चव्हाण (मुलगा) व श्रीमती कविता सतिश वव्हाण (मुल्गी) (शिधापत्रिकेनुसार) हे कायदेशीर वारसदार आहेत. नर कोणा व्यक्तीस वरीलबाबत काही दावा, अधिकार हक किंवा हित असल्यास लेखी स्वरुपात नोटरीक गवश्यक दस्तावेजांसह माझे कार्यालय **ए.के. तिवारी** वकील उच्च न्यायालय, दुकान क्र.१०, श्याम गार्डन इमारत, बिराट नगर, विरार (प.), पालघर-४०१३०३. मोबा.: ९१३९५३८३६९ येथे १५ दिवसांत पाठवावे. कायदेशीर वारसदार प्रमिला. सचिन. केतन व कवित प्ततिश चव्हाण सही/

दिनांक: २१.१०.२०२२ ठिकाण: मुंबई ए.के. तिवार (वकील उच्च न्यायालय) जाहीर नोटीस कै. अनंत गजानन आंबवकर (मिल कामगार) हे दिनांक (०४/०२/२०२१) रोजी मयत

झाले.तरी त्यांचे वारस खालील प्रमाणे. 1). गीता अनंत आंबवकर (पत्नी) (अर्जदार), वय - ७१ वर्ष 2). सचिन अनंत आंबवकर (मुलगा) वय -४१ वर्ष

3). प्रणिता नितीन मयेकर (मुलगी) (विवाहीत) वय - ४८ वर्ष 4). सुनिता सूरज रांगणकर (मुलगी) (विवाहीत) वय - ४३ वर्ष तरी त्याबद्दल कुणाला आपत्ती असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा. सदर नोटीस ओल्ड कस्टम मध्ये देन्यकरिता आहे. आपत्ती असल्यास 15 दिवसात खालील पत्यावर संपर्क करावा.

पत्ता:- रूम नं - ए १६, डॉमनिक चाळ नं- १ एस एम डी रोड, साई हॉस्पिटल जवळ, वडाला, मुंबई - ४०० ०३७.

जाहीर सूचना

श्री. सिताराम गंगाराम पेडणेकर हे चारकोप(१) आनंद भुवन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: प्लॉट क्र.२३१, सेक्टर-२ रोड क्र. आरएससी-३, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे सदस्य . आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील ळमजल्यावरील **खोली क्र.सी-२३** चे धारक आहेत. यांचे २३.०४.१९९९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याव्दारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत भासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर गेण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास हा। सचनेच्या प्रसिध्टीपासन १५ दिवसांत

सोसायटीच्या भांडवल/मिळेकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठ याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्य ग्ष्त्रन्चर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त मयत संभासदांच्या सोसायटीच्या भांडवल स्तीमधील पोधर्मः

उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा

करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य

गंडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअसं

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षे

गेसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही

करेल. सोसायटॉच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत्

दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच

कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना

प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य

गारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी **रात्रौ.८.०**०

दी चारकोप(१) आनंद भुवन कोहौसोलि

च्या वतीने व करित

सही/- सचिव

ठिकाण: मुंबई

ते रात्रौ.९.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

दिनांक: २१.१०.२०२२

अ.

२.

З.

ε.

७.

८.

१०

११

१२

१३.

१४

१५

१६.

१७.

१८

१९

२०

२१.

२२.

२३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

I Shruthi Andra D/o Smt. Aruna Emaniyel Andra & Shri Emaniyel Narsingha Andra residing at Near Ashish Theatre, Flat No. 194/25, B.P.C.L. Staff Colony, Aziz Baug, Chembur, Mumbai (Sub Urban), Maharashtra - 400074 have lost my original ICSE/ISC D.P.S. Class international school singapore 12th certificate Yr: 2022, Index No. : 7126467. If found / Seen Please Contact on 9820749830

NOTICE

मी श्रीमती साधना जनार्दन कदम, राहणार अ / २७,०१, दर्शन को. ऑप. हौसिंग सोसायटी, सेक्टर नं. १५, ऐरोली नवी मुंबुई, महाराष्ट्र ठाणे-४००७०८, आमच्या मालकीच परमिट क्रमांक १७६५, जे माझ्या पतीच्या गवे होतें, माझे पती आता हयात नाही १५ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले, ते परमिट माइया नावे करण्यासाठी मी ही नोटीस प्रसिद्ध करत आहे, कुणाूस काही हरकत दावा असल्यास ७ दिवसाच्या आत कळवावे, ही विनंती.

जाहीर नोटीस

केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड						
नोंदणीकृत कार्यालय : ५- कुमुद अपार्टमेंट कॉ.ऑप. हौ. सो. लि., कर्णिक रोड, चिकन घर, कल्याण, जिल्हा ठाणे - ४२१३०१						
कोर्पोरेट कार्यालय : एम्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ सीआयएन नं.: I .99999MH1942PLC003556						
	टेली. नं.: (०२२) २२०७ ८३८२ वेबसाईट: <u>www.thechemopharmalaborato</u>					
1	३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सह	हामाहीकरीता अत	नेखापरिक्षीत वि	त्तीय निष्कर्ष		
	i		एकमेव	(रू. हजारात)		
अ.		संपलेली		संपलेली सहामाही		
ञ. क्र.	तपशिल	सपलल ३० सप्टेंबर, २०२२	। तमाहा ३० जून, २०२२	सपलला सहामाहा ३० सप्टेंबर, २०२२		
		<u>३० सण्टबर, २०२२</u> अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	३७ सण्टबर, २७२२ अलेखापरिक्षीत		
•	कर्णनवनाटन गर्मण त्रहाल		अलखापारकात (३.८४७)			
१. २	कार्यचलनातून एकुण उत्पन्न	५,९०१	1., ,	२,०५४		
२.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा)	५,३४१	(4,006)	\$\$X		
nv.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	५,३४१	(५,००७)	३३४		
٧.	समभाग भांडवल	१५,०००	१५,०००	१५,०००		
ч.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१,००,८८१	१,००,५४७	१,००,८८१		
 .	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींपुर्वी) (प्रत्येकी रु /-)					
	अ. मुळ ब. मिश्रित	३.५६	(३.३४)	०.२२		
		३.५६	(३.३४)	०.२२		
७.	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींनंतर) (प्रत्येकी रु /-)		4			
	अ. मुळ ब. मिश्रित	३.५६ ३.५६	(३.३४) (३.३४)	०.२२ ०.२२		
टिपा		4.99	(4.20)	3.88		
	प्ररोक्त उतारा हा सेनी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स आणि इतर डिस्क्लोजर रिक्वयरमेंटस्) रेग करण्यातआलेल्या ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीआणि सहामाहीच्या अलेखापरीक्षित	युलेशन, २०१५ च्या विनि	ायम ३३ अन्वये बॉम्बे स	टॉक एक्सचेंजमध्ये सादर		
ā	कर्ण्यात आलेल्या ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या अलेखापरीक्षित	वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर न	मुन्यातील उतारा आहे. तिम	ही आणि सहामाहीच्या		
	अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनी/स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध आहेत. कंपनीकडे कोणतेही अनुदान कंपनी / सहकारी कंपनी नाही. बीएसईला सचित केल्याप्रमाणे हे एकमेव	िकाल आलेज				
*. '	गगगामञ्च मगगपत्वा जगुभाग कथगा / सहकारा कथगा गाहा वारसङ्गा सू घत कल्याप्रमाण ह एकमव	লপগণে আছল.	संचालव केमो फार्मा लॅब	न् मंडळाच्या आदेशानुसार रिटरीज लिमिटेड करीता		
				सही/-		
दिन	क : २० ऑक्टोबर, २०२२			अशोक सोमानी संचालक		
ঠিৰ	गण : मुंबई		(ৱিआ	संयालक यएन - ०३०६३३६४)		



शेमारु एन्टरटेनमेंट लिमिटेड

(सीआयएनः एल६७१९०एमएच२००५पीएलसी १५८२८८) नोंदणीकृत कार्यालय : शेमारु हाऊस, प्लॉट क्र. १८, मरोळ को-ऑप.इंड. इस्टेट, अधेरी कुर्ला रोड वर, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९., टेलः+९१-२२-४०३१ ९९११; फॅक्स : +९१-२२-४०३१९७९४; ई-मेल आय डी: compliance.officer@shemaroo.com वेबसाईट :www.shemarooent.com

दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्धवर्षापर्यंतच्या अलेखापरिक्षित एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांमध्ये)

				(रु. लाखानञ्ज)
अनु.क्र.	तपशील	संपलेले ई	३०.९.२०२२ रोजी	
		३०.९.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.९.२०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धे वर्ष (अलेखापरिक्षित)
१.	प्रर्वतनातून एकुण उत्पन्न	૧૪,७૧૬	१२,३२०	२४,४८२
ર.	कालावधीसाठीचा निव्वळ नफा (कर/अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी पुर्वीचा)	865	૨૬૫	દ્દ૪५
ə.	करपूर्व कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	865	૨૬૫	દ્દ૪५
۷.	करपश्चात कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	388	220	३८७
५.	एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	355	२६७	380
٤.	समन्याय भागभांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी १०/-)	२,७१८	२,७१८	२,७१८
७.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-	_	ધ્લ,૪૬૬
٤.	प्रति शेअर प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- (अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा) पायाभूत :	કુ.૨૫	१. 00	يد و
	सौमिकृतः	इ.२५ १.२५	9.00 9.00	१.३४ १.३४

टीपा :-अ. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षा समितीकडून पूनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाच्या दिनांक १९ ऑक्टोबर,२०२२ रोजीच्या त्याबैठकीमध्ये ते मंजूर करण्यात आलेले आहेत.

सेबी (सुचीबध्दता आणि इतर प्रगटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनिमय ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल केलेल्या दिनांक ३० सप्टेंबर,२०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्ध वर्षापर्यंतच्या एकत्रिकृत आणि स्टॅंडअलोन वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार नमुन्याचा हा सारांश आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण नमुना कंपनी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑप इंडिया लिमिटेड आणि बी एस इ लिमीटेड च्या अनु. www.shemarooent.com, www.nseindia.com आणि www.bseindia.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

क. स्टॅंडअलोन वित्तीय निष्कर्षाची अतिरिक्त माहिती खालील प्रमाणे आहे:

पक्षाचे आमदार वैभव नाईक यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सुरू असलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी एक मोर्चा आयोजित केला होता. त्यात आमदार भारकर जाधव यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भाषेत वक्तव्य करून उपहासात्मक उल्लेख केला.

कुडाळ मतदार

संघाचे शिवसेना

अन्यथा असे सर्व दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि योग्य बाजारभाव तसेच सव अधिभारापासन मक्त सदर मालमत्तेचे अधिकाराच्य आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसुची

निवासी टेनामेन्ट क्र.७०, २रा मजला, चाळ क्र. कुडाळदेशकर ब्राह्मण निवास, मॅजेस्टिक शॉपिंग . सेन्टर समोर, गिरगाव, मुंबई-४००००४, एकूप क्षेत्रफळ २४५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, जमीन प्लॉट सी.एस.क्र.१४४३, गिरगाव विभाग, नोंदणी जिल्ह व उपजिल्हा मुंबई शहर आणि महापालिक करनिर्धारण डो वॉर्ड क्र.३१२(२) अंतर्ग ब.मं.म.पा. डी वॉर्ड कार्यालय दर व कर करनिर्धारक व संकलक यांच्याद्वारे करपात्र असलेल जागा. स्टीट क्र.१४५एफ. खाते क्र.सीएक्स०३०(380080000. सही/-

सुरज आर. शुक्ला (वकील) ठिकाण: मुंबई दिनांक: २१.१०.२०२३

TAKE NOTICE THAT Smt. Anila Khushaldas Shah was a member of the Chaukalshi Sanskruti Co-op Housing Society Ltd having address at 226/B Topiwala wadi, V.P.Road, Girgaon, Mumbai-4 & holding Flat No.16 in the society, died on 24/4/2020, without any nomination leaving behind heirs as named in family deed therein. Mrs. Leena Yogesh Merchant & Mr. Hardik Girish Shah are the duly appointed heir by other heir/s of deceased Smt. Anila Khushaldas Shah, as the appointed heirs are applied for membership before M.C. of membership before M.C. of Chaukalshi Sanskruti Co-op Hsg Society Ltd., under heirship transfer with submitting proper NOC and family heirs settlement deed, by do procedural documents FOR MY CLIENTS I issue this Public Notice for calling objections claims if any for transfer of Flat No. 16,at society in to the name Mrs Leena Yogesh Merchant & Mr Hardik Girish Shah, with such claimants or objection, within period of 14 days from the publication of his notice, thereafter received claim objections are waived off Date:21/10/202 **Tejpal M. S** Advocate 7/326, S-3 Charkop, Kandivali-w, Mumbai-67

नएसडीएलला त्यांच्या evoting@nsdl.co.in वर यूजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंत करू शकता. जर सदस्य आधीच एनएसडीएल कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापर शकतो. मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा ईजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेल उपस्थित असलेल्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक बजावण्यास सक्षम असतील.

ज्या सदस्यांनी ईजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंतु त्या सदस्यांना पुन्हा ईजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल.

ई-मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश (एफएक्यु) आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोत फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर किंवा श्रीमती सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

ई-मतदानाचा निकाल कंपनीच्या ईजीएमनंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेल निकाल कंपनीच्या वेबसाइट www.veerenergy.net आणि एनएसडीएलच्या https:/ www.evoting.nsdl.com वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्याबरोबरच⁻दिले जातील.

ईजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याल . स्वतःऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याच अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियक्त करणारे इन्स्टुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अट्ठेचाळीस तासांपूर्वी जमा केले जावे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerenergy.net आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वीर एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता एसडी/ योगेश शाह व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००१६९१८९



FOR THOUGHTFUL INVESTORS

Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited 6thFloor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400021, India Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864 Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumAMC.com CIN: U65990MH2005PTC156152 **NOTICE NO.5 /2022**

Notice

NOTICE IS HERE BY GIVEN to the Investors/Unit holders of all the Scheme(s) of Quantum Mutual Fund (Fund) that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 and SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012 vide Notification dated September 26, 2012, Unaudited Half Yearly Financial Results of all the Scheme(s) of the Fund for the half year ended September 30, 2022, is hosted on the website www.QuantumAMC.com in a user-friendly and downloadable format on October 20, 2022.

For Quantum Asset Management Company Private Limited (Investment Manager – Quantum Mutual Fund) Sd/ Jimmy A Patel Place: Mumbai Managing Director and Chief Executive Officer Date: October 20, 2022 DIN: 00109211 Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

तपशील	संपलेले	संपलेले त्रैमासिक	
	३०.९.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.९.२०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धे वर्ष (अलेखापरिक्षित)
प्रर्वतनातून एकुण उत्पन्न	१४,०६१	१२,०४४	२३,२८२
कर पूर्व नफा	50 <i>5</i>	२८२	५२४
कर पश्चात नफा	२३७	580	२६६
एकुण सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात)	955	380	२६६
		संचालक	मंडळाच्या आदेशान्वये
शेमारु एन्टरटेनमेंट लि			मेंट लिमिटेड करीता
काण : मुंबई			हिरेन उ. गड
नांक : २० ऑक्टोबर,२०२२			सीईअं
			(DIN:01108194

जाब देणाऱ्याचे नाव दावा दाखल दावा दावा रक्षम জাৰ अ. जाहिर नोटीस क्र. देणार दिनांक क्रमांव मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) श्री. रमेश पांडुरंग शेलार १०.०९.२०२२ 3, 30, 860 1608 महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. २६ श्री. सुधाकर भगवान देवळेकर १०.०९.२०२२ 1608 3,80,860 (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक, २७ श्री. विजयकुमार सल्लु पाल १०.०९.२०२२ 4808 3,80,860/ श्री. महेशकुमार रामजोर पांड्ये नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१. १०.०९.२०२२ 4808 2.93.420/ 26 श्री. संतोष पांडुरंग गायकवाड १०.०९.२०२२ २९ 4803 3,89,648/ चिन्मय सहकारी पतपेढी, मर्या श्री. रविंद्र शिवराम निंबाळकर зo १०.०९.२०२२ ५६०३ 3,88,248/ पत्ता: १००/१०१ ड्रिम्स दिमॉल, एल.बी.एस. रोड, भांडुप (प.) मुंबई - ४०० ०७८. 38 श्री. मानिक कारभारी सोनावणे १०.०९.२०२२ 4803 ३,४९,८५४/ 32 श्री. इंद्रपाल महावीर यादव १०.०९.२०२२ अनुक्रमांक १ ते ४४ अर्जदार 4802 ८४,४३९/ श्री. अण्णापकीयम बलराज नाडार 33 १०.०९.२०२२ ५६०२ जाब देणाऱ्याचे नाव दावा दाखल दावा जाब 68,839/ दावा दिनांक क्रमांक रक्कम देणार 38 श्री. बच्चेलाल जानकीप्रसाद यादव १०.०९.२०२२ 1400 १,२३,१४६/ क्र १०.०९.२०२२ 4800 રૂપ श्री. गजानन मारूती काळे १,३१,०३७/ श्री. रामस्वरूप सौधाई जैसवार २०.०९.२०२२ 132.50/ श्री. संदिप अमृतलाल धर्मा 4469 38 १०.०९.२०२२ 4800 8,38,039/ श्री. तुकाराम ज्ञानू औटे 0.09.2022 4490 48,400/ श्री. सुधाकर यशवंत ठाकूर ५६०९ 30. १०.०९.२०२२ 4,88,083/ श्री. राजेंद्रप्रसाद लक्ष्मीशंकर दबे 0.09.2022 4490 48.400/ 3८. श्री. रामदास भिकाजी मर्गज १०.०९.२०२२ ५६१० 2,68,868/ श्री. सिध्देश्वर भिकाजी पवार 0.09.2022 4498 १,०६,९४६/ श्रीमती चिरंजीवीदेवी रामउल्हास सिंग ५६१० 33 १०.०९.२०२२ २,७६,४७४/ श्री. अशोक लालचंद जैस्वाल २०.०९.२०२२ 4498 १,०६,९४६/ 80 श्री. राजपाल अहीबरण यादव १०.०९.२०२२ ५६११ २,२४,४०८/ श्रीमती चिरंजीवीदेवी रामउल्हास सिंग ९०.०९.२०२२ 4492 63,996/ ४१ श्री. परेश अनंता पवार १०.०९.२०२२ ५६११ 2,28,800/ श्री. रामदास भिकाजी मर्गज २०.०९.२०२२ ५५९२ ७३,९९८/ ४२ श्री. सुरेंद्र शंकर कुबल १०.०९.२०२२ ५६१३ 2.20.826/ श्रीमती शकुंतला मुगुटराव कदम ८०.०९.२०२२ 4492 ७३,९९८/ ХŚ श्री. अनिल पंचम चव्हाण १०.०९.२०२२ ५६१३ २,८०,६८७/ श्री. धर्मेंद्र बुझारत शर्मा ५५९३ २०.०९.२०२२ १,९२,४७६/ ४४ श्री. प्रकाश ज्योतीबा शेलार 20.09.2022 ५६१३ 2.20.8201 श्री. मुखतार अहमद अब्दुल १०.०९.२०२२ ५५९३ १,९२,४७६/ सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन लतीफ शाह पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने श्री. विजय नामदेव जाधव २०.०९.२०२२ 4493 १,९२,४७६/ जाहिर समन्स देत आहोत श्री. सुरेशचंद्र बसंराज यादव 0.09.2022 4498 ९६,६२९/ उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २८.१०.२०२२ रोजी सकाळी श्री. आदेशकुमार कृष्णासेवक गुप्त २०.०९.२०२२ 4488 ९६.६२९/ श्रीमती अश्विनी राजेश्वर सिंग 0.09.2022 4494 १,११,१७३/ ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे श्री. सुरेंद्रकुमार भवानीप्रसाद मिश्रा १०.०९.२०२२ 4494 १,११,१७३/ या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवग श्री. भानुदास म्हसू निकाळे २०.०९.२०२२ ५५९६ ५६,१९६/ हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमा ५६,१९६/ श्री. यशवंत गणपात मोरे 30.03.2022 ५५९६ वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल श्री. नामदेव रामभाऊ सालेकर 0.09.2022 ५५९७ ५३,७३२/ म्हणून आज दिनांक १४.१०.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. श्री. रमेश गुरप्पा पवार १०.०९.२०२२ 4490 ९३,७३५/ सही/-श्री. राममुरत गणपत पाल १०.०९.२०२२ 4490 ९३,७३५/ उप निबंधक श्री. सुरेश रंगनाथ देवडे १०.०९.२०२२ 4490 ९३,७३५/ सहकारी संस्था (परसेवा) श्री. दुधानाथ चंद्रिका गुप्ता ५५९९ २०.०९.२०२२ १,४१,९६८/ महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. श्री. रामजीवन राममुरत पांड्ये १०.०९.२०२२ 4488 १,४१,९६८/ श्री. प्रमोद रघनाथ कदम (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) २०.०९.२०२२ 4800 १.२१.९६६/